

इयत्ता ११ वी १२ सुधारित विषय योजना  
व मूल्यमापन योजना.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१२१/एसडी-४.

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : २५ फेब्रुवारी, २०२२.

- वाचा :** - १. शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१९/प्र. क्र. (२४३/१९)/एसडी-४, दि. ८ ऑगस्ट, २०१९  
२. शासन शुध्दीपत्रक क्र.अभ्यास-२११८/प्र.क्र.२४३/एसडी-४, दि. ११ नोव्हेंबर, २०१९  
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/प्र. क्र. ९/एसडी-४, दि. १८ जानेवारी, २०२१  
४. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२०२/एसडी-४, दि. २० ऑक्टोबर, २०२१

**प्रस्तावना :**

शालेय शिक्षण विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्र. १ मधील दि. ८ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी करिता सुधारित विषययोजना व सुधारित मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संदर्भ क्र. २ मधील शासन शुध्दीपत्रक व संदर्भ क्र. ३ व ४ मधील शासन निर्णयाद्वारे वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विविध घटकांची मागणी विचारात घेऊन १) विज्ञान शाखेसाठी Group C मधून वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयास प्रविष्ट विद्यार्थ्यांना सन २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२ वी ) परीक्षेस बसण्याची संधी देणे २) Group B व Group C मधून घ्यावयाच्या वैकल्पिक विषयांच्या संख्येच्या मर्यादांचा फेरविचार करणे इ. बाबी शासनाच्या विचाराधीन होत्या.

**शासन निर्णय :**

या अनुषंगाने इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी च्या विषययोजनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

**कला व वाणिज्य शाखांसाठी -**

- १) विषययोजनेत कला शाखेसाठी शिक्षणशास्त्र हा विषय Group C मध्येच समाविष्ट असेल.
- २) कला व वाणिज्य शाखांसाठी आठ विषयांची निवड करताना Group A मधील चार विषय पूर्वीप्रमाणे अनिवार्य असतील.
- ३) उर्वरित चार वैकल्पिक विषयांची निवड करताना Group B मधून किमान दोन विषय निवडावे लागतील आणि

४) उर्वरित दोन विषयांसाठी Group B मधून शून्य, एक किंवा दोन आणि Group C मधून शून्य, एक किंवा दोन या मर्यादेत Group B व Group C मधून एकूण दोन विषयांची निवड करता येईल.

### विज्ञान शाखेसाठी -

विज्ञान शाखेसाठी शिक्षणशास्त्र हा विषय Group C मधून वगळण्यात आलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या विषय योजनेनुसार विषयांची निवड केलेली आहे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून विज्ञान शाखेसाठी Group C मधून वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयास प्रविष्ट विद्यार्थ्यांना सन २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२ वी ) परीक्षेस बसण्याची एकमेव संधी देण्यात येत आहे. तथापि सदर परीक्षेमध्ये शिक्षणशास्त्र विषयात विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विषययोजनेनुसार तोच विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होता येईल.

शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ पासून इयत्ता ११ वी व शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ पासून इयत्ता १२ वी साठी अशी सवलत देय असणार नाही.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२२०२२५१५२००८२७२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( इ. मु. काझी )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मंत्री,शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव,
२. मा.राज्यमंत्री,शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव,
३. मा.अपर मुख्य सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
४. आयुक्त ( शिक्षण ),महाराष्ट्र राज्य,पुणे,
५. अध्यक्ष,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,महाराष्ट्र राज्य,पुणे,
६. सचिव,राज्य मंडळ,पुणे,
७. संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे
८. शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ),महाराष्ट्र राज्य, पुणे,
९. सर्व विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,

१०. सर्व विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
११. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
१२. सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद ( सर्व ),
१३. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, दक्षिण, उत्तर),
१४. निवड नस्ती (कार्यासन-एसडी-४).